

केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी निर्माण करण्यात आलेल्या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: इंगायो २०१२/प्र.क्र. ५२/विसयो
मंत्रालय विस्तार भवन, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय मुंबई -४०००३२.
दिनांक: १३ मार्च, २०२५

वाचा :-

१. शासन निर्णय क्रमांक: वित्त विभाग, पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि.०३/०३/२०२५.
२. शासन निर्णय क्रमांक: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र.इंगायो-२०१२/प्र.क्र.५२/विसयो, दि.१९/०९/२०२४

शासन निर्णय :-

केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी खाली नमूद केलेल्या अस्थायी पदांपैकी एकही पद सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ रिक्त राहून व्यपगत झालेले नाही, या अटीच्या अधिन राहून एकूण ५८४ अस्थायी पदे दिनांक ०१/०३/२०२५ ते दिनांक ३१/०८/२०२५ पर्यंत पुढे चालू ठेवण्यास शासन या आदेशाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे. जिल्हानिहाय विवरणपत्र सोबत जोडले आहे.

अनु.क्र.	पदनाम	पदसंख्या
१	अव्वल कारकून	२९४
२	लिपीक-टंकलेखक	२९०

२. या बाबीसाठी होणारा खर्च मागणी क्रमांक एन-२, मुख्यलेखाशिर्ष-२०५३, जिल्हा प्रशासन (०९४) जिल्हा आस्थापना (०१) (०१) भूमिहीन वृद्ध शेतमजूर अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापना खर्च (२०५३ ११७८), या लेखाशिर्षाखाली त्या त्या वित्तीय वर्षासाठी मंजूर केलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा.

३. हा शासन निर्णय, वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागास प्राप्त झालेल्या प्राधिकारांनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५०३१३१७३८४४९३२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रशान्त पुं. वाघ)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. विभागीय आयुक्त (सर्व)
२. जिल्हाधिकारी, (सर्व)
३. वित्त विभाग, व्यय -१४/अर्थसंकल्प -७, मंत्रालय, मुंबई.
४. जिल्हा कोषागार अधिकारी, (सर्व)
५. महालेखापाल, महाराष्ट्र-१/२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परिक्षा), मुंबई/नागपूर
६. महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.

शासन निर्णय क्र. इंगायो-२०१२/प्र.क्र.५२/विसयो, दिनांक : १३ मार्च, २०२५ सोबतचे
विवरणपत्र

अ.क्र.	जिल्हा	अव्वल कारकून	लिपीक-टंकलेखक	एकूण
१	ठाणे	११	११	२२
२	रायगड	११	११	२२
३	रत्नागिरी	९	७	१६
४	सिंधुदूर्ग	७	५	१२
५	नाशिक	१३	१३	२६
६	धुळे	४	४	८
७	जळगाव	१३	१३	२६
८	अहिल्यानगर	१३	१३	२६
९	नंदुरबार	६	६	१२
१०	पुणे	१४	१४	२८
११	सोलापूर	११	११	२२
१२	सातारा	११	१०	२१
१३	सांगली	८	८	१६
१४	कोल्हापूर	१२	१२	२४
१५	नागपूर	१३	१३	२६
१६	वर्धा	८	८	१६
१७	चंद्रपूर	१०	१०	२०
१८	भंडारा	६	६	१२
१९	गडचिरोली	९	९	१८
२०	गोंदिया	७	७	१४
२१	अमरावती	१३	१३	२६
२२	अकोला	७	७	१४
२३	यवतमाळ	१४	१४	२८
२४	बुलढाणा	१३	१३	२६
२५	वाशिम	६	६	१२
२६	छत्रपती संभाजीनगर	८	८	१६
२७	बीड	७	७	१४
२८	नांदेड	८	८	१६
२९	परभणी	४	४	८
३०	धाराशीव	६	६	१२
३१	जालना	५	५	१०
३२	लातूर	५	५	१०
३३	हिंगोली	२	३	५
	एकूण	२९४	२९०	५८४

(प्रशान्त पुं. वाघ)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन